

अजिंठा शिक्षण संस्थेचे

संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगांव

ता. सोयगांव, जि. औरंगाबाद

कमवा आणि शिका योजना


अहवाल

शैक्षणिक वर्ष २०१७ - १८

## संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगांव ता. सोयगांव, जि. औरंगाबाद

### कमवा आणि शिका योजना

शैक्षणिक वर्ष २०१७ - १८ या वर्षासाठी महाविद्यालयास कै. वसंतराव स्वाभिमानी शिक्षण योजना (कमवा आणि शिका योजना) सुरु करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी मान्यता दिली. या योजनेसाठी प्रा. सैराज तडवी व प्रा. निलेश गावडे सर यांची समन्वयक म्हणून नेमणुक करण्यात आली. तसेच प्राचार्यांच्या आदेशानुसार निवड समितीची स्थापना करण्यात आली. ही योजना महाविद्यालयात व विद्यापिठाच्या निदेशानुसार महाविद्यालयातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत, मागास वर्गिय, हुशार, गरजू अशा सहा विद्यार्थ्यांची निवड समितीने केली.



(कमवा आणि शिकवा मध्ये निवड झालेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे, उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य आर. के. बारोटे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.



(कमवा आणि शिकवा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्र देतांना प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे, उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य आर. के. बारोटे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.

संत ज्ञानेश्वर महाविद्यालय हे ग्रामीण भागातील महाविद्यालय असून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे, स्वयंशिस्त निर्माण करणे, कष्ट करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसीत करणे या उद्देशाने ही योजना महाविद्यालयात सुरु करण्यात आली. निवड समितीने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अशोक नाईकवाडे सर यांनी उद्बोधन वर्गात केले. कमवा आणि शिका योजनेचा पूर्व इतिहास सांगून ही योजना विद्यापिठ स्तरावर व महाविद्यालय स्तरावर राबविली जाते या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच या योजनेमध्ये नेमके कोणते काम कशा प्रकारे करावे लागते, तसेच या योजनेच्या नियमा विषयी मार्गदर्शन केले.

ही योजना महाविद्यालयात ऑक्टोबर २०१७ पासून सुरु करण्यात आली. ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या पाच महिन्यासाठी ही योजना महाविद्यालयात राबविण्यात आली या योजनेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात या पाच महिन्यात विविध प्रकारची कामे केली यामध्ये महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे. वृक्षारोपन करणे, झाडाची जोपासना करणे, झाडांना पाणी देणे, खड्डे खोदणे, झाडाना माती व खत घालणे, आळे तयार करणे, झाडे लावण्यासाठी मार्क आऊट करणे, गवत काढणे, ग्रंथालयात पुस्तकांना पॉकिट लावणे, नोंदि घेणे, स्टिकर लावणे, पुस्तकांना कार्ड लावणे अशा विविध प्रकारची कामे विद्यार्थ्यांनी केली.



(कमवा आणि शिका चे विद्यार्थी झाडांची आखणी करीत असतांना)



(कमवा आणि शिकवा विद्यार्थी नेमुन दिलेले कामे करतांना)



(कमवा आणि शिकवा विद्यार्थ्यांचे मानधनाचे चेक देतांना  
प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे व उपप्राचार्य डॉ. आर. के. बारोटे)



ही योजना महाविद्यालयात सुरु करण्यास मान्यता मिळण्याचे हे प्रथम वर्ष होते. ही योजना महाविद्यालयात यशस्वी रित्या राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अशोक नाईकवाडे सर, उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार सर, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे सर, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. जी. के. काळे सर, पदव्यतुर विभाग प्रमुख डॉ. भेरे सी. यू. सर यांचे सखोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

प्रा. सैराज तडवी (समन्वयक)

प्राचार्य

प्रा. निलेश गावडे (समन्वयक)

डॉ. अशोक नाईकवाडे